

अपर जिल्हाधिकारी संवर्गातील
अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने पदस्थापनेबाबत
श्री. अरुण बाबुराव आनंदकर

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्र. बदली-२०२४/प्र.क्र. २९/ई-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- २८ फेब्रुवारी, २०२४

- संदर्भ:-**
- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.
 - २) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-२०२०/प्र.क्र.४९ /कार्या.१२, दि. १४.०७.२०२१.

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम-४० मधील परिशिष्ट-२ मधील विहित अटी व शर्तीना अधीन राहून श्री. अरुण बाबुराव आनंदकर, अपर जिल्हाधिकारी यांची कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर या पदावर ३ वर्षांच्या कालावधीसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून श्री. अरुण बाबुराव आनंदकर, अपर जिल्हाधिकारी हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत असल्याने त्यांनी सदर पदावर तात्काळ रुजू व्हावे.

३. कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर या कार्यालयातील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने श्री. अरुण बाबुराव आनंदकर, अपर जिल्हाधिकारी यांच्या सेवा अपर मुख्य सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहेत.

४. श्री. अरुण बाबुराव आनंदकर, अपर जिल्हाधिकारी यांनी पुढील सूचनांसाठी अपर मुख्य सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे तात्काळ हजर व्हावे.

५. प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलेल्या श्री. अरुण आनंदकर, अपर जिल्हाधिकारी यांना शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि. १७.१२.२०१६ व दिनांक १६.०२.२०१८ मधील अटी व शर्ती लागू राहतील.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२८१८०२३२५३१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संतोष वि. गावडे)
शासनाचे उप सचिव

प्रति,

१. अपर मुख्य सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. विभागीय आयुक्त, नाशिक

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
४. मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
६. विभागीय आयुक्त, नाशिक
७. जिल्हाधिकारी, नाशिक
८. संबंधित अपर जिल्हाधिकारी (विभागीय आयुक्त, नाशिक यांचेमार्फत).
९. प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
१०. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
११. संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
१२. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
१३. संबंधित अपर जिल्हाधिकारी (विभागीय आयुक्त, नाशिक यांच्यामार्फत)
१४. उप सचिव (ई-१) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१५. निवडनस्ती (ई-१).